

श्रेणी-३ व श्रेणी -४ ची बालके रुग्णालयात उपचार घेत
असताना रुग्णाला व त्याच्या पालकास आहार व
बुडित मजुरीपोटी पालकास मजुरी देण्याबाबत

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: कुपोनि २००६ /प्र.क्र.७२ / का.८
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२
दिनांक : २७ जुलै, २००६

- वाचा: १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग कुपोनि २००४/प्र.क्र.५७/का.८,
दि.१८ नोव्हेंबर, २००५
२) महासचालक, राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन याचे
दि. १०-४-२००६ चे पत्र क्र. २००६/मिशन/नियोजन-१/६९४.
३) सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग याचे दि. ८ मे, २००६ चे पत्र.
४) सचालक, आरोग्य सेवा, मुंबई याचे दि. २४ मे, २००६ चे पत्र क्र.
संआसे/निविमु/कु.क./आहार/कुपोषण/कक्ष-७ अ/०७.
५) आयुक्त, आदिवासी विकास याचे दि. ११ मे, २००६ चे पत्र क्र.
कुपोनि-२००६/प्र.क्र. /का.१४(४).

शासन निर्णय :- श्रेणी-३ व श्रेणी-४ ची बालके रुग्णालयात उपचार घेत असताना ते उपचार घेईपर्यंत त्याच्या पालकापैकी एका व्यक्तीला दररोज दोन वेळचे जेवण आणि पालकापैकी एका व्यक्तीला त्या काळातील बुडीत मजुरीपोटी रु. ४०/- देण्याची नियमित योजना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग कुपोनि २००४/ प्र.क्र.५७/का.८, दि.१८ नोव्हेंबर, २००५ अन्वये ठाणे, रायगड, नंदुरबार, घुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, घंडपूर, नागपूर व नांदेड हया १५ जिल्हयात लागू केले आहे. सदरहू शासन निर्णय या शासन निर्णयाच्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे श्रेणी-३ व श्रेणी-४ ची बालके रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णाला व त्याच्या पालकां आहारापोटी दोन वेळच्या जेवणासाठी रु. ६५/- एवढी रक्कम व बुडित मजुरीपोटी एक पालकास प्रतिदिन रु. ४०/- देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. सदरहू योजनेची अमलबजावणी व संनियंत्रण अधिकारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे राहतील. वैद्यकीय उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या श्रेणी-३ व श्रेणी-४ च्या बालके पालकापैकी आई अथवा वडील यांना आहाराची रक्कम व पालकापैकी एका पालकास बुडीत मजुरीपोटी रु. ४०/- दररोज द्यावयाच्या रक्कमेची संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडे मागणी करावी. संबंधित वैद्यकीय अधिकारी न्यायांनी त्याच्या दवाखान्यात दाखले होणाऱ्या प्रत्येक रुग्ण आदिवासी बालकासमवेत जो पालक येईल त्याची नोंद ठेवावी. रुग्ण बालकावरील उपचार पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी रुग्ण बालक व त्याच्या पालकापैकी फक्त एका व्यक्तीस दररोज २ वेळच्या

जेवणासाठी देण्यात आलेल्या निधीची नोंद ठेवावी. तसेच मजूरीची नोंद ठेवून त्याची प्रमाणित प्रत प्रकल्प अधिकारी योना सादर करावी.

३. याबाबतचा खर्च "मागणी क्र. टी-४, २२५ अनुसूचित जमाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे कल्याण, पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना, आदिवासी उपयोजना ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण १०२ आर्थिक विकास (१५) ग्रेड-३ आणि ४ ची बालके उपचार घेत असताना त्याचे आई अथवा वडील यांना मजूरी देण्याबाबतची योजना (१५) (०९ राज्य योजनाअंतर्गत योजना २२५-३६५-४) दत्तमत" या लेखाशीषाखाली सन २००६-०७ या वर्षात जी तरतुद केलेली आहे त्या अंतर्गत खर्ची टाकण्यात यादा, नागपूर व गडचिरोली जिल्हयासाठी नियमित तरतुद केलेली नसल्यामुळे त्या जिल्हयांना न्युक्लिअस बजेटमधून तरतुद चालू आर्थिक वर्षात उपलब्ध करावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बेबसाईटवर उपलब्ध केला असुन त्याचा संगणक सांकेतांक २००६०७२११२०००००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व. नोंदावाने,

(अ. मा. आनंद)
कार्यासन अधिकारी

प्रति,

महासंचालक, राजभाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, औरंगाबाद प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, महिला व बालविकास, मंत्रालय, मुंबई.

सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा, कोकण भवन, नवी मुंबई

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

सर्व विभागीय आयुक्त,

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

जिल्हाधिकारी, नदूरबार/धुळे/जळगाव/नाशिक/ठाणे/रायगड/पुणे/अहमदनगर/यवतमाळ/

अमरावती/नागपूर/गोंदिया/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड.

मुख्य कार्यकारी अधिकारी, भिस्हा परिषद, नदूरबार/धुळे/जळगाव/नाशिक/ठाणे/रायगड/

पुणे/अहमदनगर/यवतमाळ/अमरावती/नागपूर/गोंदिया/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नंदूरबार/घुळे/जळगाव/नाशिक/ठाणे/ रायगड/ पुणे/ अहमदनगर/यवतमाळ/ अमरावती/नागपूर /गोंदिया /गडचिरोली /चंद्रपूर/ नांदेड. जिल्हा शल्यचिकित्सक, नंदूरबार/घुळे/जळगाव/नाशिक/ठाणे/रायगड/पुणे/अहमदनगर/ यवतमाळ/ अमरावती/नागपूर /गोंदिया /गडचिरोली /चंद्रपूर/ नांदेड.

महालेखापाल,(लेखा परीक्षा), महाराष्ट्र -१/२ मुंबई / नागपूर

महालेखापाल,(लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र -१/२ मुंबई / नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, नंदूरबार/घुळे/जळगाव/नाशिक/ठाणे/रायगड/पुणे/अहमदनगर/ यवतमाळ/अमरावती/नागपूर /गोंदिया /गडचिरोली /चंद्रपूर/ नांदेड.

सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (आरोग्य-४), सार्वजनिक आरोग्यविभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.५) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व कार्यालय अधिकारी / अवर सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती, का.८